

**प्रथा परंपरेप्रमाणे ग्रहणामुळे
दैनंदिन कार्यक्रमात बदलाबाबत...**

सन-२०२२ मध्ये दि.२५/१०/२०२२ रोजी खंडग्रास सूर्यग्रहण (ग्रसास्त) व दि.०८/११/२०२२ रोजी खग्रास चंद्रग्रहण (ग्रस्तोदित) भारतामध्ये दिसणार आहेत. त्यानुसार मा.व्यवस्थापन समितीचे दि.२६/०८/२०२२ रोजीचे सभेतील निर्णय क्र.४८७ नुसार दि.२५ ऑक्टोबर, २०२२ रोजी खंडग्रास सूर्यग्रहण (ग्रस्तास्त) व दि.०८ नोव्हेंबर, २०२२ रोजी खग्रास चंद्रग्रहण (ग्रस्तोदित) असल्याने या कालावधीत मंदिरातील दैनंदिन कार्यक्रमांमध्ये प्रथा व परंपरेप्रमाणे खालीलप्रमाणे नमूद कार्यक्रम राहिल.

- १) दाते पंचांगानुसार अश्विन कृ॥३०, शके १९४४, मंगळवार, दि.२५ ऑक्टोबर,२०२२ चे दिवशी खंडग्रास सूर्यग्रहण (ग्रस्तास्त) भारतात दिसणार आहे. या दिवशी श्रींची धूपारतीची वेळ ०६.०० वा. असून, श्रींचे धूपारती खंडग्रास सूर्यग्रहणामध्ये येत आहे. त्याकरिता या दिवशी खालील प्रमाणे दैनंदिन कार्यक्रमात बदल करणेत येत आहे.

मंगळवार, दि.२५/१०/२०२२ रोजी खंडग्रास सूर्यग्रहणामुळे दैनंदिन कार्यक्रमातील बदल		
अ.नं.	वेळ	कार्यक्रम तपशिल
०१	दुपारी ०४:४० मि.	श्रींचे दर्शन बंद होईल.
०२	दुपारी ०४:५० मि.	श्रींचे समोर मंत्रोच्चार सुरु होईल.
०३	सायंकाळी ०६:३१ मि.	मंत्रोच्चार पुर्ण होतील.
०४	सायंकाळी ०६:४० मि.	श्रींचे मंगलस्नान सुरु होईल.
०५	सायंकाळी ०६:५५ मि.	श्रींची "शिरडी माझे पंढरपुर" आरती सुरु होईल.
०६	सायंकाळी ०७:१५ मि.	श्रींची "धूपारती" सुरु होईल.
मंत्रोच्चार होईपर्यंत साईभक्तांना समाधी मंदिराचे सभामंडपापासून दर्शन सुरु ठेवण्यात येईल.		

- २) दाते पंचांगानुसार कार्तिक शु॥१५, शके १९४४, मंगळवार, दि.०८ नोव्हेंबर,२०२२ चे दिवशी खग्रास चंद्रग्रहण (ग्रस्तोदित) भारतात दिसणार आहे. या दिवशी श्रींची धूपारतीची वेळ ०६.०० वा. असून, श्रींचे धूपारती खंडग्रास सूर्यग्रहणामध्ये येत आहे. त्याकरिता या दिवशी खालील प्रमाणे दैनंदिन कार्यक्रमात बदल करणेत येत आहे.

मंगळवार, दि.०८/११/२०२२ रोजी खग्रास चंद्रग्रहणामुळे दैनंदिन कार्यक्रमातील बदल		
अ.नं.	वेळ	कार्यक्रम तपशिल
०१	दुपारी ०२:३० मि.	श्रींचे दर्शन बंद होईल.
०२	दुपारी ०२:३९ मि.	श्रींचे समोर मंत्रोच्चार सुरु होईल.
०३	सायंकाळी ०६:१९ मि.	मंत्रोच्चार पुर्ण होतील.
०४	सायंकाळी ०६:३० मि.	श्रींचे मंगलस्नान सुरु होईल.
०५	सायंकाळी ०६:४५ मि.	श्रींची "शिरडी माझे पंढरपुर" आरती सुरु होईल.
०६	सायंकाळी ०७:०० मि.	श्रींची "धूपारती" सुरु होईल.
मंत्रोच्चार होईपर्यंत साईभक्तांना समाधी मंदिराचे सभामंडपापासून दर्शन सुरु ठेवण्यात येईल.		